Income

(a) Revenue from operations

Profit/(loss) before exceptional items and tax

(b) Other Income

Total Income

Tax Expense:

Total Expenses

Exceptional items

Profit/(loss) before tax

**Particulars** 

# FINANCIAL EXPRESS

SAGAR CEMENTS LIMITED

: Plot No. 111, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad-500 033. Ph.040 23351571; Fax: 040 23356573

E-mail: info@sagarcements.in; Website: www.sagarcements.in

STATEMENT OF UN-AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2022 Extract of Consolidated Financial Results for the second guarter and

			onsolidated	
SI.	127127200	And processing function in the processing of the last	r ended	Year ended
No.	Particulars	September 30, 2022	September 30, 2022	March 31 2022 (Audited)
1	Total Income from Operations	47,455	36,893	1,59,687
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6,756)	3,188	10,400
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,756)	3,188	10,400
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,919)	1,994	5,915
5	Total comprehensive Income for the Period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4,919)	1.994	6,046
6	Paid-up Equity share capital (Face Value Rs.2/- Per share)	2,614	2,350	2,350
7	Reserves excluding revaluation reserve and Non-controlling Interest	63,004	68,836	68,866
8	Securities Premium Reserve	88,351	54,327	54,327
9	Non-controlling interests	4,119	6,236	5,401
10	Net Worth	1,58,088	1,31,749	1,30,944
11	Paid up Debt Capital/Outstanding Debt	31,548	9,231	32,702
12	Debt Equity Ratio	0.94	0.69	1.15
13	Earnings per share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted:	(3.76)	1.70	5.03
14	Capital Redemption Reserve	(*)	(4)	-
15	Debenture Redemption Reserve	E (e)	1 1	
16	Debt Service Coverage Ratio	0.16	2.08	1.64
17	Interest Service Coverage Ratio	0.73	4.51	2.64

- 11		Rs. Standalone				
SI.	Quarter ended			Year ended		
No.	Particulars	September 30, 2022	September 30, 2022	March 31 2022 (Audited)		
1	Total Income from Operations	42,891	37,228	1,56,786		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(688)	3,327	16,331		
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(688)	3,327	16,331		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(465)	2,101	10,378		
5	Total comprehensive Income for the Period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(465)	2,101	10,505		
6	Paid-up Equity share capital (Face Value Rs. 2/- Per share)	2,614	2,350	2,350		
7:	Reserves excluding revaluation reserve as at Balance Sheet date	74,121	69,604	72,734		
8	Securities Premium Reserve	88,351	54,327	54,327		
9	Net Worth	1,65,086	1,26,281	1,29,411		
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	31,548	9,231	32,702		
11	Outstanding Redeemable Preference Shares		1940			
12	Debt Equity Ratio	0.52	0.33	0.69		
13	Earnings per share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted:	(0.36)	1.79	8.83		
14	Capital Redemption Reserve	5 W N.	i ned	10.7		
	Debenture Redemption Reserve	(6)	(4)	7.4		
16	Debt Service Coverage Ratio	0.80	2.12	2.05		
17	Interest Service Coverage Ratio	1.64	4.62	3.66		

 The above statement of un-audited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and half-year ended 30th September, 2022 was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 19th October, 2022. The statutory auditors of the company have carried out the Limited Review of the financial results.

The standalone and consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder ('Ind AS') and other accounting principles generally accepted in India and guidelines issued by the Securities and Exchange Board of India

The above financials is an extract of the detailed format of the un-audited Standalone and Consolidated Financial results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of un-audited standalone and consolidated financial results of the company for the quarter and half year ended September 30, 2022 are available to the investors on the Company's website (https://www.sagarcements.in) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For Sagar Cements Limited

Dr. S. Anand Reddy Place: Hyderabad Managing Director Date: 19.10.2022

**GUJARAT GAS LIMITED** Registered Office: Gujarat Gas CNG Station, Sector 5/C, Gandhinagar - 382006, Gujarat Tel: +91-79-26462980 Fax: +91-79-26466249, website: www.gujaratgas.com E-mail Id: Investors@GUJARATGAS.com CIN: L40200GJ2012SGC069118

**GUJARAT GAS** 

NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 10" November, 2022 to consider and approve the unaudited standalone & consolidated financial results for the guarter ended on 30th September, 2022. The notice of this meeting is also available on the Company's website (www.gujaratgas.com) and also on the Stock Exchanges' web sites of National Stock Exchange of India Limited at (www.nseindia.com) and BSE Limited at (www.bseindia.com). For, Gujarat Gas Limited

Sandeep Dave

Date: 20th October, 2022 Company Secretary

THE **sukhjit** Starch & Chemicals Limited Regd. Office :Sarai Road, Phagwara.(Distt. Kapurthala) Punjab-144 401. E-mail : sukhjit@sukhjitgroup.com. Website: www.sukhjitgroup.com Ph. 01824-468800 Fax: 01824-261669, CIN: L15321PB1944PLC001925

NOTICE OF E-VOTING THROUGH POSTAL BALLOT Pursuant to the provisions of Section 108 & 110 of The Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to

offer e-voting facility through postal ballot to the members to cast their votes electronically for the resolutions set forth in the notice of Postal Ballot. The notice of E-voting has been sent to all shareholders on 20th October, 2022. The record date for sending notice to shareholders is 14th October, 2022 and a copy of the same has also been placed on the website of the company i.e. www.sukhjitgroup.com. The Company has engaged the services of National Securities Depository Ltd. (NSDL) to provide the E-voting facility. The E-voting is available at the link www.evotingnsdl.com. The cut off date of e-voting is 21st October, 2022. Requisite notice will be sent through E-mail to the persons who have acquired shares between 14th October, 2022 to 21st October, 2022. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date only shall be entitled to avail the facility of remote Evoting. The E-voting facility will be available during the following voting period:-Commencement of E-voting Sunday, 23rd October, 2022 at 9:00 A.M.

End of E-voting Monday, 21st November, 2022 at 5:00 P.M. The E-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 P.M. on Monday, 21st November, 2022. Once the vote on the resolutions is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

In case any eligible Member is desirous of obtaining a printed Postal Ballot Form or a

duplicate form, such Member can download the Postal Ballot Notice / Form from the website of the Company or may write to company at cssukhjit@gmail.com. The Company shall forward the same along with postage prepaid self-addressed Business Reply Envelope to the Member. Mr. Vipan Chander Sharma, Sr. Manager, for the time being of the company, is appointed as Grievance Officer in relation to E-voting. Any query in this regard may be sent to vipan@sukhjitgroup.com or cssukhjit@gmail.com .
FOR THE SUKHJIT STARCH & CHEMICALS LTD.

Place: Phagwara Date: 21" October, 2022

Place: Ahmedabad

Sd/- Aman Setia Vice President (Finance) & Company Secretary

**GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD** CIN No.: L36912MH1990PLC058729 Reqd. Office: G-30, Gems & Jewellery Complex III, Seepz,

Andheri (E), Mumbai 400 096. UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTH ENDED 30TH SEPTEMBER 2022

(Rs. in Lakhs) Particulars Quarter Half year Ended Ended Ended 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 Reviewed Reviewed Reviewed Total Income from operations (net) 5,483.84 5,658.95 12,146.31 Net Profit for the period before Tax & Exceptional Item 237.06 167.72 664.62 Net Profit for the period before Tax & 237.06 167.72 Net Profit for the period after Tax & 170.06 121.72 489.62 Exceptional Item Other Comprehensive income for the 9.09 -0.10 -4.80 period Total Comprehensive Income for the period [Comparising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 179.15 121.62 484.81 **Equity Share Capital** 696.41 696.41 696.41 Reserves

NOTES:

(a) Basic:

(b) Diluted:

The above results have been reviewed by the the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 20th October,2022

2.44

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the company website (www.golkunda.com) The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013

read with relevant rules issued there under The above financial result have been subjected to "Limited Review" by the statutory Auditor of the Company.

The Provison for Deferred Tax will be made at the end of the financial year. 6. Raw Materials & Finished Goods are valued at lower of cost and net realisable

7. Figures of previous periods have been regrouped wherever necessary. 8. Company operates in single business segment i.e. manufacturing and sale of

Gems & Jewellery The above figures are in lacs except EPS.

For Golkunda Diamonds & Jewellery Ltd

Place: Mumbai Dated: 20th October, 2022

(excluding Revaluation Reserve)

extraordinary items) (of Rs.10 /- each)

Earnings Per Share (before/after

**Arvind Kantikumar Dadha** (Managing Director)

1.75

1.75

7.03

7.03

**L&T Finance Holdings Limited** 

Brindavan, Plot No. 177, C.S.T Road

T+91 22 6212 5000 F+91 22 6212 5553 Mumbai 400 098, Maharashtra, India E igrc@ltfs.com CIN: L67120MH2008PLC181833 www.ltfs.com

L&T Finance Holdings

**Registered Office** 

Kalina, Santacruz (East)

# EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS **ENDED SEPTEMBER 30, 2022**

(₹ in Crore) Ouarter ended

	Quarter ended	Six months ended	Quarter ended
Particulars	September 30, 2022	September 30, 2022	September 30, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1 Total income from operations	3,257.36	6,393.16	3,041.56
2 Net profit for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary items)	555.55	862.33	255.85
3 Net profit for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary items)	555.55	862.33	255.85
4 Net profit for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary items)			
attributable to owners of the Company	406.43	668.53	224.03
5 Total comprehensive income for the period/year attributable to owners of the Company	350.50	582.74	218.10
6 Paid up equity share capital (face value of ₹10 each)	2,476.02	2,476.02	2,472.88
7 Other equity			
8 Earnings per share (for continuing and discontinued operations) (*not annualised)			
(a) Basic (₹)	*1.64	*2.70	*0.91
(b) Diluted (₹)	*1.63	*2.69	*0.90

Notes:

1. The Company reports quarterly financial results of the group on a consolidated basis, pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended read with circular dated July 5, 2016. The standalone financial results are available on the website of the Company at www.ltfs.com, the website of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com. The specified items of the standalone financial results of the Company for the guarter and six months ended September 30, 2022 and guarter ended September 30, 2021 are given below.

(₹ in Crore)

	Quarter ended	Six months ended	Quarter ended
Particulars	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)
Total income	113.85	136.96	26.72
Profit/(loss) before tax	376.55	392.76	(5.66)
Profit/(loss) after tax	326.18	332.21	(19.03)
Total comprehensive income	274.73	220.41	(18.97)

- 2. The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Listing Regulations.
- 3. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standard ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 (the "Act") read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- 4. These consolidated financials results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 20, 2022. The Statutory Auditor of the Company have carried out a limited review of the aforesaid results.

For and on behalf of the Board of Directors **L&T Finance Holdings Limited** 

Sd/-**Dinanath Dubhashi Managing Director & Chief Executive Officer** 

5 Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with the current period's classification / disclosure.

Place: Pune Date: October 19, 2022

separate reportable operating segment as defined by Ind AS 108 "Operating segments".

Kailash Katkar Managing Director & Chief Executive Officer

**Date:** October 20, 2022

Place: Mumbai



(DIN: 03545900)

financialem epam.in

(a) Current Tax 0.55 (0.43)0.55 (1.51)(3.70)(b) Deferred Tax 11.57 (c) Previous Year Income Tax & Interest 12.66 13.42 22.44 62.35 26.08 22.44 354.17 146.29 64.78 500.46 139.24 Profit/(Loss) for the period from continuing operations (326.11)Profit/(loss) for the period 354.17 146.29 64.78 500.46 (326.11)139.24 Other comprehensive income (6.16)14.71 (a) Items that will not be reclassified to profit or loss 3.97 1.71 (2.19)6.01 (0.43)(3.70)(1.00)0.55 (1.51)(b) Income Tax relating to items that will not be reclassifed to 1.55 profit or loss. (4.61)1.28 11.01 2.97 (1.64)4.50 349.56 149.26 66.06 498.82 (321.61)150.25 10 Total comprehensive income (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period) 11 Paid up equity share capital (Face value of the share shall be 9,468.29 6,437.69 6,437.69 9,393.37 9,468.29 9,468.29 indicated) 12 Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of 13,832.14 13,346.66 11,000.37 13,832.14 11,000.37 13,346.66 previous accounting year 13 Earning per Equity Share: Equity shares of par value Rs. 1 each (a) Basic (in Rs.) 0.05 0.02 0.01 0.05 (0.05)0.02 (b) Diluted (in Rs.) 0.05 0.02 0.01 (0.07)0.02 0.05 Notes: The financial results of the company have been prepared in accordance with Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The above Quarterly and half year ended results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting in their held in October 19, 2022. The Statutory auditors have carried out a limited review of the results for the quarter and half year ended September 30, 2022. For Vikas Ecotech Ltd.

VIKAS ECOTECH LIMITED

CIN - L65999DL1984PLC019465 | REGD OFF: VIKAS HOUSE, 34/1. EAST PUNJABI BAGH, NEW DELHI -110026,

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022

(Unaudited)

13,433.08

13,493.07

13,125.69

367.38

367.38

59.99

Quater Ended

8,869.48

44.48

8,913.96

8,754.25

159.71

159.71

30.09.2021

7,397.28

7,522.93

7,436.14

86.79

86.79

125.65

(Unaudited) (Unaudited)

30.09.2022 30.06.2022

(Amount in Lakhs except share and per equity share data)

30.09.2022

(Unaudited)

22,302.56

22,407.03

21,879.94

527.09

527.09

104.47

Half Year Ended

30.09.2021

(Unaudited)

9,206.96

9,368,46

9,673.64

(305.18)

(305.18)

161.50

Year Ended

31.03.2022

(Audited)

25,042.40

25,215.71

25,006.25

209.46

209.46

Vikas Garg

Managing Director

DIN: 00255413

173.31

Date: 19/10/2022 Place: New Delhi

**Quick Heal** 

# **QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED**

Security Simplified

Regd. Office: Marvel Edge, Office No. 7010 C & D, 7th Floor, Opposite Neco Garden Society, Viman Nagar, Pune - 411014

Phone: +91 20 66813232 CIN: L72200MH1995PLC091408 Email: cs@quickheal.co.in STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Crores, except earning per share) Quarter ended Year ended **Particulars** March September June September September September No. 30, 2022 30, 2022 30, 2021 30, 2022 30, 2021 31, 2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Income Revenue from operations 103.79 162.02 158.57 100.94 61.08 341.90 5.40 3.20 3.65 8.60 9.90 19.20 Other income 106.34 64.28 107.44 170.62 168.47 361.10 Total income Expenses 0.42 0.23 0.24 0.65 0.36 1.01 Cost of raw materials consumed 4.73 4.06 0.67 3.95 5.11 13.00 Purchase of software products Changes in inventories of software products (0.68)0.70 (0.20)0.02 (0.44)(1.85)76.57 139.49 39.45 37.12 33.98 66.74 Employee benefits expense 8.09 Depreciation and amortisation expense 4.14 3.95 4.16 8.26 17.38 83.39 29.31 21.31 19.50 50.62 35.28 Other expenses 76.70 63.98 61.63 140.68 115.31 252.42 Total expenses Profit before tax (1-2) 29.64 0.30 45.81 29.94 53.16 108.68 Tax expense Current tax Pertaining to profit for the current period 7.28 0.12 11.50 7.40 12.59 25.88 Adjustments of tax relating to earlier periods 0.65 0.20 (0.33)0.20 (0.25)(1.04)Deferred tax (benefit) / charge 7.48 7.60 0.12 11.17 12.34 25.49 Total tax expense Profit for the period (3-4) 22.16 0.18 34.64 22.34 40.82 83.19 Other comprehensive income, net of tax Other comprehensive income not to be reclassified to profit or loss in subsequent periods: Re-measurement of defined benefit plans 0.33 (0.63)0.35 (0.30)0.14 0.62 2.08 (0.61)(0.61)Net (loss) or gain on FVTOCI assets Other comprehensive income to be reclassified to profit or loss in subsequent periods: (0.25)Exchange differences on translation of foreign operations (0.03)(0.18)(0.14)(0.21)(0.08)Total other comprehensive income (0.31)(0.81)0.21 (1.12)0.06 2.45 Total comprehensive income (after tax) (5+6) 21.85 (0.63)34.85 21.22 40.88 85.64 58.07 57.90 58.07 57.90 58.01 Paid-up equity share capital (face value of ₹10 each) 58.02 569.62 Other equity 10 Earnings per share of ₹10 each: (not annualised for the quarter) a) Basic 3.82 0.03 5.39 3.85 6.71 14.01 3.84 6.67 13.94 b) Diluted 5.36

3.81 0.03

Unaudited Standalone Financial Information (₹ in Crores, except earning per share)									
		Quarter ended			Half Yea	Year ended			
Sr. No.	Particulars	September 30, 2022 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)		
1	Revenue from operations	100.93	61.09	103.80	162.02	158.18	341.55		
2	Profit before tax	29.58	0.40	45.78	29.98	50.19	103.56		
3	Profit after tax	22.11	0.30	34.64	22.41	37.91	78.19		

3 Profit after tax

Notes to financial results: 1 The above financial results for the quarter and half year ended September 30, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and

reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on October 19, 2022. 2 During the year ended March 31, 2019, The Parent Company had received notice of demand dated March 13, 2019, in relation to service tax under the provisions of Finance Act, 1994 for ₹38.74 (excluding interest and penalties) covering the period from April 1, 2016 to June 30, 2017 on supply of anti-virus software in Compact

Disk. The Parent Company replied to the notice of demand to Commissioner of Goods and Service Tax. Pune. During the earlier years, The Parent Company received similar notice of demands in relation to service tax under the provisions of Finance Act, 1994 for ₹122.31 (excluding penalty and pre-deposit, if any) covering the period from March 1, 2011 to March 31, 2016 on supply of anti-virus software in Compact Disk, the Parent Company had filed an appeal with Customs, Excise and Service Tax Appellate Tribunal, New Delhi for the period March 1, 2011 to March 31, 2014 and with the Customs,

Excise and Service Tax Appellate Tribunal, Mumbai for the period April 1, 2014 to March 31, 2016. The Hon'ble Customs, Excise & Service Tax Appellate Tribunal (CESTAT), Principal Bench, New Delhi, vide its judgment (Order No. 50022/2020) dated January 09, 2020 (Service Tax Appeal No. 51175 of 2016), has set aside the Service Tax demand for ₹56.07 along with interest and penalty which was earlier confirmed by

Directorate General of Central Excise Intelligence (DGCEI), New Delhi vide its Order of 2016 covering period from March 1, 2011 to March 31, 2014. The Commissioner of Service Tax, New Delhi has preferred an appeal to Supreme Court against the above said Order passed by the Hon'ble Customs, Excise & Service Tax Appellate Tribunal (CESTAT), New Delhi amounting to ₹56.07 and hearing before Hon'ble Supreme Court, was completed on July, 19, 2022.

The Hon'ble Supreme Court, vide its judgment (Civil Appeal No. 5167/2022) dated August 05, 2022 (Service Tax Diary No. 24399 of 2020), has dismissed the appeal of Service Tax department, New Delhi, on the basis of merit and has set aside the Service Tax demand for ₹ 56.07 along with interest and penalty, covering period from March 1, 2011 to March 31, 2014.

Based on this latest judgement of Supreme Court, for earlier years, the Parent Company is confident to get relief and set aside for balance period from April 01, 2014 to June 30, 2017. Accordingly, no provision/contingent liability has been recognized/disclosed in the financial statements. The Board of Directors of the Holding Company at its meeting held on July 21, 2022 and the shareholders at the Annual General Meeting held on August 26, 2022,

approved the buyback of the Holding Company's fully paid equity shares of the face value of ₹10 each from its shareholder/beneficial owners of equity shares of the Holding Company including promoters of the Company as on the record date, on a proportionate basis through the "tender offer" route at a price of ₹300 per share for an aggregate amount not exceeding ₹150. The buyback period starts from October 4, 2022 and ends on October 18, 2022. The Board of Directors of the Holding Company at its meeting held on March 10, 2021 and the shareholders by way of postal ballot on April 18, 2021, approved the buy

back of the Holding Company's fully paid equity shares of the face value of ₹ 10 each from its shareholder/beneficial owners of equity shares of the Holding Company

including promoters, as on the record date, on a proportionate basis through the "tender offer" route at a price of ₹ 245 per share for an aggregate amount not exceeding ₹155. The Holding Company completed the Buy Back Process on June 24, 2021 and has complied with all the requisite formalities with SEBI and ROC. During the year ended March 31, 2022 as per the requirement of the Holding Companies Act, 2013, an amount of ₹59.43 and ₹125.27 (Including tax on buy back of ₹36.03) has been utilised from securities premium and retained earnings respectively. In accordance with section 69 of the Companies Act, 2013, capital redemption reserve of ₹6.33 (representing the nominal value of the shares bought back) has been created as an apportionment from retained earnings. Consequent to such buy

back, the paid-up equity share capital has reduced by ₹6.33. Further, transaction cost of buy back of shares of ₹1.72 has been reduced from retained earnings. The Group is engaged in providing security software solutions. The Chief Operating Decision Maker (CODM) reviews the information pertaining to revenue of each of the target customer group (segments) viz. retail, enterprise & government and mobile. However, based on similarity of activities/products, risk and reward structure, organisation structure and internal reporting systems, the Group has structured its operations into one operating segment viz. anti-virus and as such there is no

For and on behalf of the Board of Directors

## व्यवसाय तुमचा, साथ आमची जाहिरात तुमची पराती वाचकाची

वाचा

## Classifieds

#### जाहीर समन्स

उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पणे जिल्हा ऋतरंग संकल. सी-डी बिल्डींग, १ला मजला, ४९/१ विती, पुणे-सातारा रोड, अरण्येश्वर कॉर्नर पुणे-४११००९ अर्ज क्र. १०१/१२१८/२०२२-२३

श्री वारणा सहकारी बँक लि. वारणानगर गाखा-कोथरूड, पुणे १) श्री. रोहन रोहिदास परदेशी २७७, गंजपेठ, आपला मारुती जवळ, पुणे २

२) श्री. गणेश बजरंग परदेशी ८७, गणेश पेठ, डुल्या मारुती चौक, पुणे-२ ३) श्री. रतिलाल साधू पाटोळे ७८, पीएमसी कॉलनी क्र. ९, घोरपडी पुणे ४२

दावा खकम रु. १.३0.४८७/ केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने प्रमन्स पाठवण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी क्र. १ ते ३ यांना समन्स रुजु न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्यामुळे सदरचे जाहीर समन्स देत

... उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे nसाठी स्वत: जातीने दि. २२/११/२०२२ रोजी दपारी १२.०० वाजता दाव्यासंबंधींच्या कागदपत्रांसह , नापण या न्यायालयात हजर राहावे

या नोटिसीद्वारे प्रतिवादी क्र. १ ते ३ यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल याची कपया नोंद त्याचप्रमाणे वरील तारखेस अगर तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल

म्हणून आज दिनांक १८/१०/२०२२ रोजी माझी सही<sup>ँ</sup>व कार्यालयीन मुद्रेसह हे जाहीर समन्स (शिक्का) **उपनिबंधक सहकारी संस्था** 

पणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन (पा. क्र. २२१००९६१६८)

#### जाहीर नोटीस

पुणे येथील मे. एच. एस. पुराडउपाध्ये १४ वे सह दिवाणी न्यायालय, व.स्तर पुणे यांचे न्यायालयात

कि. अर्ज नं., ३०५/२०१७

Mr. Sagar Deepak Pradhan, R/at -504, Omega Residency, S.No 109/3, Baner Road, Pune-411045 -Applicant

नोटीस देण्यात येते की, उपरोक्त अर्जदार यांनी इंडियन सेक्शन ॲक्ट कलम अन्वये या कोर्टाकडे मयत कै. अजित अनंत तासकर, मृत्य दिनांक ०५/०९/२०१४ यांचे सक्सेशन सर्टिफिकेट मिळण्यासंबंधीचा अर्ज

केलेला आहे. (Description Of Immovable Property- All that piece and parcel of the flat bearing No.1, admeasuring about 825 square feet situated on ground floor in the building known as " Seasons Lake View CHS Ltd" which is constructed on plot No. 36 of sector 17 situated at village-Koparkhairane, in Navi Mumbai, District Thane & within the limits of Navi Mumbai Municiple

Corporation.) ज्या कोणास सदरहू अर्जासंबंधी हरकत घ्यावयाची असेल त्याने नेमलेली तारीख २८/११/२०२२ रोजी सकाळी ११.00 वा. स्वत: किंवा विकलामार्फत या कोर्टात

हजर राहावे. आज दि. १९/१०/२०२२ रोजी सही व शिक्क्यानिशी दिला.

(शिक्का)

ह्कूमान्वये दिवाणी न्यायालय, पुणे

#### जाहीर नोटीस

श्रीमती जी. एस. पाटील कोर्ट, ७वे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश, क. स्तर, वडगाव मावळ, जि. पुणे यांचे न्यायालयात कि.अर्ज क. ७५७/२०२

जिजाबार्द यशवंत भमे वय : ५४ वर्षे, धंदा : शेती, रा. प्लॉट नं. एफ-१०३. बॅलाडोर. ॲथेना फेज-१. बी.एस.एन.एल ऑफिसजवळ, तळेगाव दाभाडे, जि. पुणे

जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी, ग्रामपंचायत घोणशेत . मावळ, जि. पुणे - **जाबदेण** जन्म-मृत्यू नोंदणी कायदा कलम १३/३ नुसार

जार. अजबताला व बराताल इतर लोकोना कायदशार तरतुर्दीचे ज्ञान नसल्यामुळे **ग्रामपंचायत घोणशेत, ता.** मावळ, जि. पुणे दप्तरी अर्जदार यांच्या आईच्या मृत्यूची नोंद एका वर्षांच्या आत करणे राह्न गेलेले आहे.

**जाचक** यांच्या मृत्युची नोंद दिनांक ०५/०६/१९९ अशी ग्रामपंचायत घोणशेत, ता. मावळ, जि. पुण् फौजदारी किरकोळ **अर्ज क्र. ७५७/२०२२** अन्वये य कोर्टात दाखल केलेला आहे व त्यावर मे, कोर्टाने दैनिव वृत्तपत्रात जाहीर नोटीस काढणेचा आदेश पारीत केलेल . आहे सदरबाबत कोणास आक्षेप अगर म्हणणे मांडावयाचे असल्यास त्यांनी दिनांक १९/११/२०२२ रोजी सकार्ळ ११.०० वाजता मे. श्रीमती जी. एस. पाटील सोो. कोर्ट ७वे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वडगाव मावळ, जि. पुणे यांचे न्यायालयात हजर राह्न मांडावे

सहा. अधीक्षक फौजदारी न्यायालय वडगाव मावळ, जि. पुणे (पा.क्र. २२१००९६१७०)

#### परवाना जाहीर नोटीस

येते की, माझे पती श्याम बधान, राहणार बाणेर पुणे यांचे दिनांक २९/0३/२०२२ रोजी निधन झाले. त्यांचे नावे आरटीओ पुणे येथे नोंद असलेली गाडी क्र. MH12-ML0153. चासी MA3EJDKD1S00786932,

असा आहे. तरी त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून मी त्यांची पत्नी माझे नाव भारती श्याम बधान, राहणार- बाणेर, पुणे आहे. तरी वरील गाडी व परमीट नावावर करण्यासाठी नोटीस देत आहोत. याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास सात दिवसांत संपर्क साधावा. त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही

अर्जदार

बी. एस. बधान

# जाहीर नोटीस

बाळू पाटील तर्फे कायदेशीर वारस १) श्रीमती शशिकल प्रभाकर पाटील २) सौ. उज्वला नितीन काळे ३) सौ वैशाली निशांत पाटील, ४) श्री. राहुल प्रभाकर पाटील ५) सारिका प्रभाकर पाटील ६) सौ. अनिता राहुल झोपे यांच्य मालकीची असून सदरची मिळकत आमचे अशिलांन तबदील/हस्तांतर व खरेदी देण्यासाठी बोलणी झालेर्ल बोजारहित असल्याचा भरवसा व खात्री आमचे अशिलांन दिलेली आहे. तरी सदर मिळकतीवर अन्य कोणाचार्ह गहाण, दान, लीन, पोटगी, चोळी, बांगडी, कुळ, विसारपावती, साठेखत, खरेदीखत, बक्षीसपत्र, मृत्युपत्र, वहिवाट, विकसनकरार, कुलमुखत्यार, अन्नवस्न, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, करार-मदार, ताबा वहिवाट, हक्क बोजा, कोव . दरबार व इतर हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटी दरबार व इतर ।हतसबंघ असल्यास त्याना सदरचा नाटास प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांचे आत खालील पत्यावर समक्ष भेटून अस्सल कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून द्यावी. सदर मदतीत कोणाची काही हरकत न आल्या आहे त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे ाजण्यात येईल व आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण

मिळकत सर्व्हें नं. २५३ हिस्सा नं. २/१/१३ यांसी एकूण क्षेत्र 00 हे 0३.५0 आर म्हणजेच ३५0 चौ. मी. यांसी सब प्लॉट नं. ३१ यांसी आकार ०० रु. ०४ पैसे अशी त्रिक्त नाट :: २ वर्गा जाका २००२ : २०२४ जराम मिळकत यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : सब हिस्सा नं. २२ ची जमीन, **दक्षिणेस :** सब हिस्सा नं. २० ची जमीन, **पश्चिमेस :** ६ मी. अंतर्गत रस्ता, **उत्तरेस** : ६ मी. अंतर्गत रस्ता

जीवन भोसले. ॲडव्होवं ९४२२६०७१८२. (पा. क्र. २२१००९६२०९)

दि. १९/१९/२०२२ रोजी संकाळी १९:०० बाजता आमचे संकेतस्थळ www.hrauctioneers.com वर ई-लिलावाद्वारे मशिनरी विकले जाईल : १) ट्रम्प लेसर कटींग मशिन मॉडेल लेसर सील टी.एल.सी. १००० हॉब्रिड मशीन २) व्हॉयब्रेशन टेस्ट चेंबर शेकर इत्यादी.

मो. नं. 9850753434 / 8149187647

internationally competitive, Vigou Agritech Solution Pvt Ltd (100% water soluble) as per orde dated 24.10.2015, issued by Ministry of Agriculture & Farmers Welfare, Govt. of India, New Delhi. 1) N 11: P 44: K 11

2) N 5 : P 8 : K 40 + MgO 2 4) P 28: K 13

Vigour Agritech Solutions Pvt.Ltd. 1173, Tilak Road, Pune Ph. 99232 00701, E-mail: vigourpune@gmail.com

### जाहीर समन्स

उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्ह नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे उत्रंग संकुल, सी-डी बिल्डींग, १ला मजला, ४९/१ पर्वती, पुणे-सातारा रोड, अरण्येश्वर कार्नम् पुणे-४१९००९. अर्ज क्र. १०१/१२३८/२०२२-२३ दि बारामती सहकारी बँक लि.

१) सिनसिटी केक्स ॲण्ड बेक्स प्रा. लि हॉटेल सिटीइन, एमआयडीसी, बारामती ४१३१०२ हाटण स्वावना है १२००० सम्बावना है १२१० १ संचालक **१) श्री. प्रसाद आनंद शेट्टी** हा. सी/१३/१२ ऋतुराज जीवन बिमानगर, बोरीवली

नंदा, तुन्दर १००८८६ संचालक **२) सौ. हंसा प्रसाद शेट्टी** रा. सी/१३/१२ ऋतुराज जीवन बिमानगर, बोरीवली बेस्ट, मुंबई ४००१०३

२) श्री. सत्यवान रामचंद्र ननवरे . गौरी कॉम्प्लेक्स, पाटस रोड, बारामती, जि. पुणे

३) श्री. श्रीनिवास महादेव वायकर . . फ्लॅट नं. डी १ व २, तळमजला संघवी टाऊनशिप, गावण रोड, जळोची, बारामती ४१३१०२. ४) श्री. सुधाकर नागप्पा शेट्टी हॉटेल सिटीइन, एमआयडीसी, बारामती ४१३१०२

दावा खकम रु. ३२,८५,२६६/ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना राजिस्टर पोस्टाने समन्स पाठवण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी क्र. १ ते ४ यांना समन्स रूजू न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्यामुळे सदरचे जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दि. २१/११/२०२२ रोजी दपारी १२.00 वाजता दाव्यासंबंधींच्या कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर राहावे. या नोटिसीद्वारे प्रतिवादी १ ते ४ यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्य गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपर नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे वरील तारखेस अगर तत्पू आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल.

कार्यालयीन मुद्रेसह हे जाहीर समन्स दिले असे.

(शिक्का) **उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा)** पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे (पा. क. २२१००९६१६६)

मृत्यूदाखला मिळणेबाबत या नोटिसीद्वारे जाहीर नोटीस काढण्यात येते की, रील अर्जदार नमूद पत्यावरील कायमचे रहिवासी असून, अर्जदार यांची आई नामे **कै. मनाबाई धोंडीबा जाच**व जजदार पाया जाइ नान के. मनाबाइ बाडाबा जायक यांचा मृत्यू दिनांक ०५/०६/१९९५ रोजी गाव मौजे ग्रामपंचायत घोणशेत, ता. मावळ, जि. पुणे येथे झालेला गहे. अर्जदाराला व घरातील इतर लोकांना कायदेशी

अर्जदार यांची आई नामे **कै. मनाबाई धोंडीब** 

हकुमावरून

तमाम लोकांस कळविण्यात

इंजिन नं. K12MN1637173

दिनांक-२०/१०/२०२२

सर्व लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात

येते की, खालील परिशिष्ट क्र. १ मध्ये वर्णन केलेली मिळकत ही कै. प्रभाकर बयाजी पाटील सन ऑफ बयाजी आहेत व त्यांनी सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बाजा. तपर पुराता कानाजा काहा हरका न जारनाल सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याचे समजून व ज्यांचा हक्क, हितसंबंध व अधिकार

करताल याचा नाद च्यावा. मिळकतीचे वर्णन परिशिष्ट क्र. १ : तुकडी पुणे, पोट तुकडी हवेली, जिल्हा पुणे मा. दुय्यम निवंधक व पुणे महानगरपालिका यांचे हदीतील गाव मौजे लोहगाव येथील

ए-९२. 'राजाराम अपार्टमेंट', कस्तुरबावाडी हौसिंग सोसायटी, विश्रांतवाडी, पुणे-४११०१५, मो.

#### E - AUCTION SALE Hari Ramchandra e-Auctioneers Pvt. Ltd. Off. Add.: Shop No. 69, Aditya Shagun Mall, Bavdhan, Pune 411021 (M.S.). Email: hreauctioneers@mail.com **43** ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट ॲंग्ड रिसर्च इन्स्टिट्यूट एच ब्लॉक, प्लॉट नं. १८१,एम्.आय.डी.सी., चिंचवड, पुणे – १९

नोटः मालाची पाहणी दिनाक : ०७ ते १० नोव्हेंबर २०२२ रोजी वरील इन्स्टिटयूट वर करण्यात बेईल. संपूर्ण मटेरिअलची माहिती, बीडर फॉर्म आणि अटी व शर्तीसाठी वरील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

PUBLIC NOTICE

This is to inform that MRS. PRIYANKA SINGH W/O SHIVENDRA SINGH the In order to make Indian Farmer wner and holder of the property mention ereunder have agreed to sell the said operty alongwith all the rights and SCHEDULE OF THE PROPERTY All that piece and parcel of open la easuring 00 H. 04.46 R. I.e. 446.09 s

mtrs i.e 4800 sq. ft Private Plot No. 9 & 9A out of total area 2 H 58 R assessed at 2 Rs. 00 Paise bearing S. No. 247 HIssa No. 1, Villago ohegaon, Taluka Haveli, District Pune, within

Lohegaon, Taluka Haveli, District Pune, within the limits of Pune Municipal Corporation and situated within the jurisdiction of Sub Registrar Haveli, Pune and bounded as follows on or towards

On or towards East: By Internal 20
Feet Road.

On or towards South: By Property of Mr. Ranjam Prasad (Plot No. 10)

On or towards West: By Plot No. 18.19

& 20 On or towards North: By Property Mr. Ali
Shohrab Akbar & Other (Plot No. 8.)

As such I have published this public

As such I have published this publi-notice. If any person having any right, title nterest or claim of any nature in the said Property should inform me in writing-about the same along with all the documents within 2 days from the date of publication of this notic days from the date of publication of rins notice failing which my client shall presume that the said property is free from the encumbrances and if any person having any right or claim has intentionally and knowingly waived and surrendered the same and my client shall proceed with the transaction and thereafter no claim or objection shall be binding on my client on the said property.

Pune, Date: 21/09/2022.

JIVAN BHOSALE, Advocate & Notary Office : A-92. Raiaram Apartment Kasturba, Office : A-92, Rajaram Apart /ishrantwadi, Pune 411015 Cell. No. 9422607182

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टांत वर्णन केलेल्या मिळकतींचे विद्यमान मालक क्र. १) श्री **संजय सुदाम बारणे व २) श्रीमती गुणाबाई सुदाम बारणे** यांचे मालकी हक्क प्रत्यक्ष ताबे वहीवाटीची असून, मालक व आमचे अशील यांचे दरम्यान सदर मिळकतीचे विक्री व्यवहार निश्चित झाला असून, सदर मिळकतीबाबत विद्यमान मालक यांचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र करण्याबाबत जाहीर नोटीस देण्यास सांगितल्यावरून व सदर मिलकत ही निर्वेध व निजोक्षमी असत्याचा भरतसा त्यांनी आमचे अशिलास दिला आहे. तरी सदरील मिळकतीवर कोणाचा कसत्याचा प्रकार मालकी हक्क, दावा, विसार, साठेखत, खरेदीखत, बक्षीस, चोळी-बांगडी, पोटगी, लीज, लीन, हितसंबंध अगर बोजा असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **पंधा (१५)** दिवसांचे आत सर्व मूळ कागदपत्रांनिशी प्रत्यक्ष भेट घेऊन तशी खात्री पटवून द्यावी व लेखी हरकत नोंदवावी, अन्यथा सदर मिळकतीवर कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हकक हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील सदर मिळकतीचा विक्री व्यवहार पर्ण करतील नंतर कोणाचीही कसलीही तकार चालणार नाही याची नोंद घ्यावी

परिष्यिद- तुकडी- पुगे भीट तुकडी, मा, मुळशी, लिल्हा पुगे व पंचायत समिती मुळशी व जिल्हा परिषद पुगे यांचे हदीतील व मे. दुव्यम निवधक मुळशी, पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील तसेच ग्रामपंचायत गाव मौजे ''मेरे' येथील सर्व्हें नं. ८१/६/२ यांसी एकण क्षेत्र ०१ हेक्टर ११ आर यांसी आकार ०३ रु. १३ पैसे. पैकी विद्यमान मालक क्र. १ यांचे लकीचे संपूर्ण क्षेत्र 00 हेक्टर २२.१0 आर व विद्यमान मालक क्र. २ यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र 00 हेक्टर ११.१० असे एकूण 00 हेक्टर ३३.३0 आर ही मिळकत. यांसी चतुःसीमा पुढीलप्रमाणे- **पूर्वेस:**- सल्हें नं. ८१/६/१ पैकी श्री. सुर्वे व इतर, **पश्चिमेस**:- पांदण रस्ता **दक्षिणेस**: सल्हें नं. ८१/६/२ पैकी उर्विरत क्षेत्र, **उत्तरेस**:- श्री. सोमनाथ आनंदा जाधव यांचे क्षेत्र.

..... येणेप्रमाणे मिळकत, प्रस्तुत नोटिसीचा विषय असे. पुणे, दि. १९/१०/२०२२ विजय रामभाऊ राक्षे. ॲडव्होकेट

गंगा हाईट्स, दुय्यम निबंधक मुळशी क्र. २ कार्यालयाशेजारी, मारुंजी रोड, हिंजवडी, पुणे- ५७. मोबाइल.९९२२९२०२०३ (पा. क्र. २२१००९६२१६)

#### जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलल्या मिळकतीचे विद्यमान मालक श्री. भारत शांतीलाल रुणवाल, श्री. शांतीलाल हिरालाल रुणवाल व शांताबाई शांतीलाल रुणवाल, यांच्या खरेदी मालकीच्या स्वतंत्र ताबेवहिवाटीतील त्रिवेश, निर्वेशको बोजारहीत मिळकती आहेत, असा भरोजसा वरित्त मिळकत मात्काने आमहांस दिता असून, त्या मिळकतीच्या पणनयोश्य हक्काच्या दाखत्याची मागणी आमध्याकडे केली आहे, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीच्या मिळकत मालकांस असलेल्या पणनयोश्य हक्काची तामसणी करण्यासाठी प्रस्तुतची जाहीर नोटीस प्रसिष्ट हेक्ती आहे. तरी खालील परिशिष्टांत नमूद केलेल्या मिळकतींवर कोणाचाही, कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, बोजा, करार,

गहाण, दान, लीज, बक्षीस, इच्छापत्र, लीन, अन्नवस्त्र, पोरगी, भाडेपट्टा, कुळखंड, अदलाबदल, वाटप, वहिवाट, हक्क, वा अन्य बोजा असत्यास व कोणाचीही कसल्याही प्रकारची हफ्कत असल्यास, ही नोटीस प्रसिष्ट झाल्यापासून, ७ (सात) दिवसांच्या आत कापरप्रवांतियों आवालील पत्यावार लोखी हरकत देवन तथी पोहोड वाधी अन्यया खालील परिशिष्टात नमुद्रे केलेल्या मिळकर्तीवर कोणाचाही कोण्ट्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही, व यदाकदाचित असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे समजुन वरील मिळकत मालकांस खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीबाबत पणनयोग्य हक्काचा दाखला देण्यात येईल आणि मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही, याची दखल घ्यावी. तसेच परस्पर वर्तमानपत्रात प्रसिध केलेली हरकत विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट-** तुकडी पुणे, पोटतुकडी, तालुका - मावळ, जिल्हा- पुणे, पंचायत समिती मावळ व जिल्हा परिषद पुणे यांचे इदीतील व मे. दुय्यम निबंधक मावळ, यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे ग्रामपंचायत ''डोणे'' येथील मिळकत गट नं. ५४७ यांसी क्षेत्र 9१ हेक्टर २८.२० आर अधिक पोटखराजा क्षेत्र 00 हेक्टर १८ आर असे एकूण क्षेत्र 0१ हेक्टर ५६.२० आर यांसी आकार ०२ रुपये ५० पैसे ही संपूर्ण मिळकत यांसी चतुःसीमा पुढीलप्रमाणेः पूर्वेसः- गट नं. ५४३ व गट नं. ९५ पैकी क्षेत्र, पश्चिमेसः- गट नं. ४४८ पैकी क्षेत्र, यांची मिळकत. दक्षिणेसः गट नं. ९५ पैकी क्षेत्र, उत्तरेसः-गट नं. ५४६ पैकी क्षेत्र.

पणे. दि. १९/१०/२०२२ विजय रामभाऊ राक्षे, ॲडव्होकेट

ांगा हाईट्स, दुय्यम निबंधक मुळशी क्र. २ कार्यालयाशेजारी, मारुंजी रोड, हिंजवडी, पुणे- ५७. मोबाइल.९९२२९२०२०३ (पा. क्र. २२१००९६२१५)

#### जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्ठामध्ये वर्णन केलेली मिळकत (१) श्रीमती गिताबाई बाबुराव चोरघे, (२) श्रीमती सिताबाई ज्ञानोबा **इंगुळकर** यांच्या स्वतंत्र, तुटक व पृथक मालकीची व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीची आहे सदर मिळकत त्यांनी आमचे अशिलांना विकत देण्याचे मान्य केलेले आहे. त्यावेळी त्यांनी सदर मिळकत निर्वेध व निजोखमी तसेच त्यांना पणनयोग्य हक्क (मार्केटेबल टायटल) असल्याबद्दलची खात्री आमचे अशिलांना दिलेली आहे. तरी सद मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क , हितसंबंध उदा. गहाण, दान बक्षीस. लीन, लीज, पोटगी, कोर्ट डिक्री, कोर्टात वादाचा विषय, भाडेकरू हक्क, ताबा, वहिवाट, लायसन्स, वारसा हक्क, साठेखत, करार, मदार, विकसन करारनामा कुलमुखत्यारपत्र, जप्ती इ. असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १० **देवसांचे** आत मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतींसह लेखी हरकत नोंदवून आमची खात्री पटवून द्यावी. वरील मुदतीत कोणाचीही, कोणत्याही प्रकारची लेखी हरकत न आल्यास व कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक कायमचा सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशील नियोजित व्यवहार पूर्ण करतील व नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही, कळावे,

परिशिष्ट- तुकडी पुणे पोट तुकडी तालुका वेल्हा, मे. दुय्यम निबंधक वेल्हा, यांचे अधिकार क्षेत्रातील व तालुका पंचायत समिती वेल्हा, जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायत मौजे केतकावणेच्या हद्दीतील गाव केतकावणे येथील शेतजमीन मिळकत गट नं. ६०, (गटवारी पूर्वीचे सर्व्हे नं. १७ व १८) यांसी क्षेत्रफळ ४ हे. ९३ आर - पोटखराबा २ हे. ८६.३० आर असे एकूण ७ हे. ७९.३० आर यांसी आकार ३ ह. 00 पैसे या मिळकतीपैकी **0 हे. ७३.०६ आर अशी पोटखराब्यासह** मिळकत या जाहीर नोटिसाचा विषय आहे यांसी चतुःसीमा पुढीलप्रमाणे- पूर्वेस : गट नं ६१, ६२ आणि ५९/३ (भाग), पाणंद रस्ता, दक्षिणेस: गट नं. ६० पैकी उर्वरित मिळकत, पश्चिमेस: गट नं. १०७, ३१, २९, उत्तरेस: गट नं. १०७, ६२.) येणेप्रमाणे चतःसीमेमधील मिळकत त्यातील तदंगभूत वस्तूसहीत, जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या, वहिवाटीच्या व इतर इजमेंटच्या हक्कासह या जाहीर नोटिसीचा विषय आहे. कळावे, पुणे, दिनांक : १९/१०/२०२२.

उदयकुमार आर. कुलकर्णी, ॲडव्होकेट

छबाई, फ्लॅट नं. ३, ४११ शनिवार पेठ, पुणे- ४११०३०. फोन : २४४५५२५४. मो. ९८२२०८६८५४

### जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील **'परिशिष्ट अ','परिशिष्ट ब'** आणि **'परिशिष्ट** क' मध्ये वर्णन केलेली 'सदर मिळकत १' 'सदर मिळकत २' आणि 'सदर मिळकत ३' ई १) श्री. श्रीपाल शकरलाल मुथा, रा-मीरा, प्लॉट न. ४, गिरीजानायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, सर्व्हें नं ५८६, मार्केटयार्ड, पुणे-४११०३७; २) श्री. विमलचंद फुलचंद ओसवाल, रा :– रत्नदिप, प्लॉट नं. १५, ऋत्राज को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, बिबवेवाडी पूणे– ४९१०३७; ३) सौ. श्वेतल श्रेणिक परमार, रा :- बी-२०, कुमार गॅलेक्सी, जुना मोटार स्टॅण्ड जवळ, भवानी पेठ, पुणे– ४११०४२; ४) श्री. अक्षयकुमार गुलाबचंद कोठारी, राहणार :-ए–३०२, गेरा गार्डन, कोरेगाव पार्क, पूर्ण– ४११००१, ५) श्री आविनाश गुलाबचंद कोठारी रा :- फ्लॅट न. ४, सी-बिल्डींग, सुपार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, सर्व्हे न ६९२/ए/१/२, बिबवेवाडी पुणे- ४९१०३७; ६) कै. श्री. महेंद्र छोटालाल मोतीवाले, तर्फे वारस अ) सौ. पौर्णिमा संजीव पारेख, रा :- ९ सिदचक्र आपार्टमेंन्ट, भगवान नगर, टेक्डो पलाडी, अहमदाबाद- ३८०००७, ब) श्री. अजय महेंद्र मोतीवाले, क) सौ. उषा महेंद्र मोतीवाले, आणि ड) श्री. संजय महेंद्र मोतीवाल ७) सौ. उषा महेंद्र मोतीवाले आणि ८) श्री. | सजय महेंद्र मोतीवाले, सदर मालक क्र. ६(ब) ६(क) आणि ६(ड), ७ आणि ८ सर्व रा :-मोतीमहल, प्लॉट नं. ४०, लेन नं. ४, ऋतुराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि, पुणे सातारा रोड बिबवेवाडी पुणे– ४११०३७; ( 'सदर मालक') यांच्या मालकी हक्काची व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीची आहे. 'सदर मिळकतीवर' कोणाचाही कोणत्याही प्रकारचा बोजा, हक्क अधिकार, मागणी किंवा कोणत्याही प्रकारचा दावा प्रलंबित नसून 'सदर मालकांचे' मालकी हक्क/अधिकार निर्वेध, निजोखमी व पणनयोग्य असल्याचा व त्यातील हक्क/अधिकार विक्री करण्याचा अधिकार 'सदर मालकाना' आहे. 'सदर मालक' मान्य व कबूल करतात की, 'सदर मालकाचे' सदर मिळकतींवर असलेले मालकी हक्क व अधिकार याची पडेताळणी करण्यासाठी प्रस्तत जाहिर नोटीस देण्यात येत आहे

तरी 'सदर मिळकतींवर' कोणाचाही खरेदी, बक्षिस, गहाण, दान, लीन, लीज/भाडेकरार करारमदार, बोजा, जप्ती, कुळहक्क, विभाजन, अदलाबदल, वारसा हक्क, ट्रस्ट, वहिवाट, मेंटेनन्स (निर्वाह) इ., मालकीहक्क, हक्क, हितसंबंध अथवा अन्य कसलाही अधिकार असल्यास, त्यांनी सदर नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा (१५) दिवसांत मुळ गगदपत्रानिशी स्वत: प्रत्यक्ष येऊन आमची खात्री करुन द्यावी व तशी रितसर पावती घेऊन जावी, अन्यथा 'सदर मिळकतीवर' कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक, हितसंबंध नाहीत व असल्यास त्यांनी ते जाणीव पूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजण्यात येईल. त्यानंतर कोणचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

'परिशिष्ट अ शेतजमीन मिळकत गट क्र. ४७, यांसी एकूण क्षेत्र हेक्टर ००–४१.७० आर, यापैकी सदर मालकांच्या खरेदी मालकी वहीवाटीचे संपूर्ण क्षेत्र हेक्टर ००-१२ आर, ('सदर मिळकत १') यासी चतुःसिमा पुढीलप्रमाणे- पुर्वेस- गट क्र. ४७ पैकी उर्वरित मिळकत, दक्षिणेस- पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, पश्चिमेस- गट क्र. ४६ ची मिळकत, आणि उत्तरेस- गट क्र. ४८ चे

## 'परिशिष्ट ब'

शेतजमीन मिळकत गट क्र. ४८, यासी एकूण क्षेत्र हेक्टर ०१–८० आर, यापैकी सदर मालकाच्या खरेदी मालकी वहीवाटीचे सपूर्ण क्षेत्र हेक्टर ००–४५ ३० आर, ('सदर मिळकत २'), यांसी चतुःसिमा पुढीलप्रमाणे– पूर्वेस– गट क्र. ४८ मधील रिलायन्स कम्युनिकेशन प्रा. लि. यांची मिळकत, दक्षिणेस– गट क्र. ४७ पैकी 'सदर मिळकत १' चे क्षेत्र, पश्चिमेस– गट क्र. ४८ पैकी उर्वरित मिळकत, आणि उत्तरेस - गट क्र. ४९ पैकी 'सदर मिळकत ३' चे क्षेत्र.

'परिशिष्ट क' शेतजमीन मिळकत गट क्र. ४९, यांसी एकूण क्षेत्र हेक्टर ०३–१६ आर, यापैकी सदर मालकाच्या खरेदी मालकी वहीवाटीचे संपूर्ण क्षेत्र हेक्टर ००–३४.७० आर, ('सदर मिळकत ३'), यांसी चतुःसिमा पुढीलप्रमाणे- पुर्वेस- गट क्र. ४९ पैकी उर्वरित मिळकत, दक्षिणेस- गट क्र. ४८ पैकी 'सदर मिळकत २' चे क्षेत्र, पश्चिमेस– गट क्र. ४९ पैकी उर्वरित मिळकत, आणि

उत्तरेस– गट क्र. ४९ पैकी उर्वरित मिळकत. तुकडी पुणे, पोट तुकडी, ता मावळ, जिल्हा पुणे, येथिल ग्रामपचायत कान्हे, तालुका पचायत समिती मावळ, जिल्हा परिषद पुणे व मे. सब रजिस्ट्रार साहेब मावळ यांचे हद्दीतील गाव मौजे कान्हे येथे स्थित 'सदर मिळकत १', 'सदर मिळकत २' व 'सदर मिळकत ३'.

स्थळ –पुणे, दिनांक – २०/१०/२०२२ मुर्तझा छेरावाला, ॲडव्होकेट

सीएनएस ज्युरिस ३४, ३५, ३६, युनाईटेड अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रिट, कॅम्प,

पुणे - ४११००१, फोन नं. (०२०)२६३३३६६४/२६३५१९११

Place: Pune

इ-निविदा आमंत्रण सूचना क्र. ना.औ.वी.कें/एसआरएम/२०२२-२३/१९ आरएमसी, मुख्य अभियंता कार्यालय, नाशिक औ.वी.कें., एकलहरे, **महा**निर्मिती

महाराष्ट्र राज्य बीज निर्मिती कंपनी मर्यादित		पूर्वा वर्षा रहावर्षा । रहित । वर्षा	
अ. क्र.	1,	निविदा तपशील	अंदाजे रक्कम (रु.) इसारा रक्कम (रु)
٩.	पीओजी / ३००००३३२१६	कोल मिल फाइननेस टेस्टची सेवा पुरविण्याच्या कामाचे वार्षिक कंत्राट.	२८,२३,४६९.७४/— ३१,७३५/—
٦.	सेफ्टी आणि एफएफ/ ३००००३३३३९	प्रेशर वेसल्सच्या हायड्रालिकटेस्टिंग आणि अल्ट्रासॉनिक टेस्टींगचे कामाचे कंत्राट	१,२९,०००.००/— ३,८७०/—
З.	सीएचपी / ३००००३३३४१	सीएचपी — २ व ३ च्या वॅगन टीपलखरील कोल वॅगन अनलोडिंग कामाचे वार्षिक कंत्राट.	१,८९,२१,८९४.७५/— १,९२,७१९/—
8.	सीएचपी / ३००००३३३६७	सीएचपी परिसरात २ किमी च्या आत कोळसा वाहतुक, लाडिंग व अनलोडिंगच्या कामाचे वार्षिक कंत्राट.	८०,४६,७६१.२५/— ८३,९६८/—

प्रत्येक निविदा किंमत: रु. १९८०/-, अधिक माहिती व अद्यतनासाठी कृपया https://eprocurement.mahagenco.ir मुख्य अभियता, नाशिक औ वि केंद्र, एकलहरे अधिक माहितीसाठी अवश्य वाचा www.eprabhat.net

### जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, अ) गाव मौजे अजिवली, ता. मावळ, जि. पुणे येथील खालील परिशिष्टामध्ये सविस्तर वर्णन केलेली मिळकत ही त्यांचे विद्यमान मालक पलाश कॉर्पोरेशन तर्फे भागीदार श्री. भरत के. शहा यांचे मालकीची आहे. ब) गाव मौजे अजिवली, ता. मावळ, जि. पुणे येथील खालील परिशिष्टामध्ये सविस्तर वर्णन केलेली मिळकत ही त्यांचे विद्यमान मालक अनुराधा काशिकर यांचे मालकीची आहे. वर नमुद अ व ब मधिल मिळकती या विद्यमान मालकांचे खरेदी मालकीवहिवाटीची असून सदर मिळकत त्यांचे प्रत्यक्ष ताबे वहिवाटीत आहे, असा भरवसा दिला आहे. विद्यमान मालकांशी आमच्या अशिलांची सदर मिळकत कायम खुप खरेदी घेण्याबाबत बोलणी कायम झालेली आहे. सदर मिळकतीमध्ये कोणाचे तोंडी अथवा लेखी करारमदार, अदलाबदल, गहाण, दान, ट्रस्ट, विकसनाचे अधिकार, वारसाहक, मृत्युपत्र, ताबा, लिसपेन्डस, भाडेपटा, कुळ, पोटगी, अन्य वहिवाट अथवा अन्य हक्कहितसंबंध अथवा कुलमुखत्यारपत्राद्वारे अथवा अग्रहक्काने कोणतेही हक्क असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द होताच १० दिवसांचे आत कागदपत्रांनिशी आमच्याकडे लेखी कळवन खात्री करून द्यावी. अन्यथा त्यांनी त्यांचे तथाकथित हकहितसंबंध जाणीवपर्वक सोडून दिले आहेत, असे समजून आमचे अशिल पुढील व्यवहार करतील व तथाकथित हकहितसंबंध आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत याची नोंद घावी.

परिशिष्ट : अ) तुकडी पुणे पोटतुकडी तालुका मावळ मे. राब रजिस्ट्रार साहेब मावळ यांच्या हद्दीतील आणि जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती मावळ ग्रामपंचायत मौजे अजिवली येथील शेतजमीन याचा गट नंबर ७० याचे क्षेत्र व्हे. ३१ आर पोट खराबा ००.०२ आर यांसी एकूण क्षेत्र ००हे.३३ आर यांसी आकार ०रु.१२ पैसे (खाते क्र. २३८)वरील लिहून देणार यांचे क्षेत्र ही मिळकत यांसी चर्तुः सिमा खालीलप्रमाणे- पूर्वेस : गट नं. ७१ दक्षिणेस : गट नं. ७४ पश्चिमेस : जोवन गावाची शीव उत्तरेस - गट नं. ७२ ब) तुकडी पुणे पोटतुकडी तालुका मावळ मे. सब रजिस्ट्रार साहेब मावळ यांच्या हदीतील आणि जिल्हा परिषद पुणे तालुका पंचायत समिती मावळ ग्रामपंचायत मौजे अजिवली येथील शेतजमीन याचा गट नंबर ७१ याचे क्षेत्र ०हे.१५आर पोट खराबा ०० हे. ०१ आर यांसी एकूण क्षेत्र ००हे. १६ आर यांसी आकार ०रु.०६ पैसे (खाते क्र. २२४) वरील लिहून देणारयांचे क्षेत्र ही मिळकत यांसी चर्तुः सिमा खालीलप्रमाणे- पूर्वेसः गावाची शीव दक्षिणेस : गट नं. ७२ पश्चिमेस : गट नं. ७० व ७५ उतरेस : गट नं. ७० येणेप्रमाणे चर्तुःसिमापूर्वक मिळकत त्यातील जल, तरु, तृण, काष्ठ, पाषाण, झाडझाडोरा, दगडमाती, लाकुडफाटा वहिवाटीचे इजमेंटचे तदंगभूत वस्तसहित तसेच जाणेयेणेचे हक्कासहित दरोबस्त.

रविंद्र विठ्ठल राऊत, निरज रविंद्र राऊत, अंडव्होकेट. ऑफिस नं. ४०४, व्हाईट हाऊस बिल्डिंग, व्हाईट हाऊस बिल्डिंग, चौथा मजला, टिळक स्मारक मंदिरासमोर, टिळक रोड, पुणे - ४११०३० मो. नं. ९९७५०३३८१०, ९०२१११४५५१, ईमेल : rautrv31@redif-

fmail.com, rautrv31@gmail.com. adv.nirajraut@gmail.com(पा.क्र.२२१००४६५६७

महावितरण

## ई-निविदा सूचना

मान्यताप्राप्त व महावितरणच्या नोंदणीकृत ठेकेदार याचेकडून खालील कामासार्ट निविदा मागविण्यात येत आहेत. १) फलटण व वडूज विभागांतर्गत रोहित्र व इतर सलग्न साहित्याची वाहतूक करणे. (१) निविदा क्र. १०/ २०२२-२३, रक्कम रु. ९००० लक्ष), २) सातारा, कराड व वाई विभागातर्गत रोहित्र व इतर सलग्र साहित्याची वाहतूक करणे (१) निविदा क्र. ११/२०२२-२३, रक्कम रु. ९०.०० लक्ष), निविदा ई-टेंडरिंग पद्धतीनेच भरता येतील त्याकरीता निविदा भर इच्छिणाऱ्या पुरवठादाराचे महावितरणकडे ई-टेंडरिंग नोंदणी असणे आवश्यक आहे. अधिक माहिती व निविदा प्रत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर दि. 03.99.२०२२ पर्यंत उपलब्ध राहील

पी.आर.ओ.न. १०४/२०२२-२३ अधिक्षक अभियता, सातारा

#### जाहीर नोटीस

तमाम लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत **१) श्री. अभिजीत विजय ढमाले, २) श्री. पांडुरंग रामराव कोंडे** व ३) श्री. प्रविण नारायण पासलकर, सर्व रा. वांद्रे, ता. मुळशी, जि. पणे यांचे खरेदी मालकीहक्क, ताबेवहिवाटीची असन सदर विद्यमान मालक व आमचे अशील यांचेत सदर मिळकत खरेदी घेणेविषयी बोलणी झाली असून, सदर विद्यमान मालकांनी सदरची मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी, निकर्जी असून उपरोक्त विद्यमान मालकांस सदरचे जिमनीचे ्र पुर्णाशाने निर्वेध/पणनयोग्य मालकी हक्क व विक्री योग्य हक्क असल्याचा भरवसा व खात्री ... आमचे अशिलांस दिलेली आहे. तरी सदर मिळकतीवर कणाचाही कसलाही हक्क. हितसंबंध बोजा. कळ. खंड, वहिवाट, करार-मदार, साठेखत, खरेदीखत, मखत्यारपत्र, गहाण, दान लीज, बक्षीस, पोटगी, वारसाहक्क इत्यादी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अदलाबदल, बोजा, ताबा असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन **१५ (पंधरा**ं दिवसांचे आत आमच्या खालील पत्त्यावर येऊन सर्व अस्सल कागदपत्रे दाखवून आमची खात्री पटवून द्यावी, अन्यथा सदर मिळकतीवर कुणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कुणाच्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही.

#### मिळकतीचे परिशिष्ट

तुकडी पुणे, पोटतुकडी, ता. मुळशी, मे. दुय्यम निबंधक मुळशी क्रमांक ०१ व ०२ यांचे हदीतील व जिल्हा परिषद पुणे व तालुका पंचायत समिती मुळशी यांचे कार्यकक्षेतील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे तसेच ग्रुप ग्रामपंचायत वांद्रे यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे पिंपरी येथील मिळकत स.नं. ३८५, यांसी एकूण क्षेत्र ३ हे.= २७ आर (पोटखराबासह) आकार रुपये 0१= 00 पैसे पैकी विद्यमान नं. 0१ यांचे मालकीवहिवाटीचे १ हे. = ३०.८ आर व नं. ०२ व ०३ यांचे मालकीवहिवाटीचे १ हे. = ६३.५० आर असे एकूण एकत्रित या जाहीर नोटिसीचा विषय असलेले क्षेत्र ०२ हे. = ९४.३० आर क्षेत्र.

येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, दिनांक : २०/१०/२०२२

दिपक झेड. सुद्रीक, ॲडव्होकेट

फ्लंट नं. १, तळमजला, बिल्डिंग नं. बी-८, पॉप्युलर गिरीधर नगर, पुणे-बेंगलोर हायवे, वारजे माळवाडी, पुणे- ४११०५८ मो. ९९६०६८७६१७, ७५८८१६८५०७

# **Quick Heal**

Security Simplified

### QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: Marvel Edge, Office No. 7010 C & D, 7th Floor, Opposite Neco Garden Society, Viman Nagar, Pune - 411014

					`	s, except earn	ing per snai Year ended
Sr.		Quarter ended				Half Year ended	
No.	Particulars	September 30, 2022 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)
1	Income						
	Revenue from operations	100.94	61.08	103.79	162.02	158.57	341.9
	Other income	5.40	3.20	3.65	8.60	9.90	19.2
	Total income	106.34	64.28	107.44	170.62	168.47	361.
2	Expenses						
	Cost of raw materials consumed	0.42	0.23	0.24	0.65	0.36	1.0
	Purchase of software products	4.06	0.67	3.95	4.73	5.11	13.0
	Changes in inventories of software products	(0.68)	0.70	(0.20)	0.02	(0.44)	(1.8
	Employee benefits expense	39.45	37.12	33.98	76.57	66.74	139.4
	Depreciation and amortisation expense	4.14	3.95	4.16	8.09	8.26	17.3
	Other expenses	29.31	21.31	19.50	50.62	35.28	83.3
	Total expenses	76.70	63.98	61.63	140.68	115.31	252.4
3	Profit before tax (1-2)	29.64	0.30	45.81	29.94	53.16	108.6
4	Tax expense						
	Current tax						
	Pertaining to profit for the current period	7.28	0.12	11.50	7.40	12.59	25.8
	Adjustments of tax relating to earlier periods	-	-	-	•	-	0.0
	Deferred tax (benefit) / charge	0.20	-	(0.33)	0.20	(0.25)	(1.0
	Total tax expense	7.48	0.12	11.17	7.60	12.34	25.4
5	Profit for the period (3-4)	22.16	0.18	34.64	22.34	40.82	83.1
6	Other comprehensive income, net of tax						
	Other comprehensive income not to be reclassified to profit or loss in subsequent periods:						
	Re-measurement of defined benefit plans	0.33	(0.63)	0.35	(0.30)	0.14	0.0
	Net (loss) or gain on FVTOCI assets	(0.61)	-	-	(0.61)	-	2.0
	Other comprehensive income to be reclassified to profit or loss in subsequent periods:						
	Exchange differences on translation of foreign operations	(0.03)	(0.18)	(0.14)	(0.21)	(0.08)	(0.2
	Total other comprehensive income	(0.31)	(0.81)	0.21	(1.12)	0.06	2.4
7	Total comprehensive income (after tax) (5+6)	21.85	(0.63)	34.85	21.22	40.88	85.
8	Paid-up equity share capital (face value of ₹10 each)	58.07	58.02	57.90	58.07	57.90	58.
9	Other equity	-	-	-	-	-	569.
10	Earnings per share of ₹10 each:						
	(not annualised for the quarter)						
	a) Basic	3.82	0.03	5.39	3.85	6.71	14.
	b) Diluted	3.81	0.03	5.36	3.84	6.67	13.9

		Unaudited Standa	lone Financ	cial Informa	tion	(₹ in Crores, except earning per share)				
	C.,		Quarter ended			Half Yea	Year ended			
1 1 -	Sr. No.	Particulars	September 30, 2022 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)		
	1	Revenue from operations	100.93	61.09	103.80	162.02	158.18	341.55		
	2	Profit before tax	29.58	0.40	45.78	29.98	50.19	103.56		
	3	Profit after tax	22.11	0.30	34.64	22.41	37.91	78.19		

Notes to financial results: The above financial results for the quarter and half year ended September 30, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on October 19, 2022.

During the year ended March 31, 2019, The Parent Company had received notice of demand dated March 13, 2019, in relation to service tax under the provisions of Finance Act, 1994 for ₹38.74 (excluding interest and penalties) covering the period from April 1, 2016 to June 30, 2017 on supply of anti-virus software in Compact Disk. The Parent Company replied to the notice of demand to Commissioner of Goods and Service Tax, Pune. During the earlier years, The Parent Company received similar notice of demands in relation to service tax under the provisions of Finance Act, 1994 for ₹122.31 (excluding penalty and pre-deposit, if any) covering the period from March 1, 2011 to March 31, 2016 on supply of anti-virus software in Compact Disk. the Parent

Company had filed an appeal with Customs, Excise and Service Tax Appellate Tribunal, New Delhi for the period March 1, 2011 to March 31, 2014 and with the Customs, Excise and Service Tax Appellate Tribunal, Mumbai for the period April 1, 2014 to March 31, 2016. The Hon'ble Customs, Excise & Service Tax Appellate Tribunal (CESTAT), Principal Bench, New Delhi, vide its judgment (Order No. 50022/2020) dated January 09, 2020 (Service Tax Appeal No. 51175 of 2016), has set aside the Service Tax demand for ₹56.07 along with interest and penalty which was earlier confirmed by

Directorate General of Central Excise Intelligence (DGCEI), New Delhi vide its Order of 2016 covering period from March 1, 2011 to March 31, 2014.

The Commissioner of Service Tax, New Delhi has preferred an appeal to Supreme Court against the above said Order passed by the Hon'ble Customs, Excise & Service Tax Appellate Tribunal (CESTAT), New Delhi amounting to ₹ 56.07 and hearing before Hon'ble Supreme Court, was completed on July, 19, 2022. The Hon'ble Supreme Court, vide its judgment (Civil Appeal No. 5167/2022) dated August 05, 2022 (Service Tax Diary No. 24399 of 2020), has dismissed the appeal of

Service Tax department, New Delhi, on the basis of merit and has set aside the Service Tax demand for ₹ 56.07 along with interest and penalty, covering period from March 1, 2011 to March 31, 2014. Based on this latest judgement of Supreme Court, for earlier years, the Parent Company is confident to get relief and set aside for balance period from April 01, 2014 to

June 30, 2017. Accordingly, no provision/contingent liability has been recognized/disclosed in the financial statements The Board of Directors of the Holding Company at its meeting held on July 21, 2022 and the shareholders at the Annual General Meeting held on August 26, 2022, approved the buyback of the Holding Company's fully paid equity shares of the face value of ₹10 each from its shareholder/beneficial owners of equity shares of the Holding Company including promoters of the Company as on the record date, on a proportionate basis through the "tender offer" route at a price of ₹300 per share for an aggregate amount not exceeding ₹150. The buyback period starts from October 4, 2022 and ends on October 18, 2022

The Board of Directors of the Holding Company at its meeting held on March 10, 2021 and the shareholders by way of postal ballot on April 18, 2021, approved the buy back of the Holding Company's fully paid equity shares of the face value of ₹ 10 each from its shareholder/beneficial owners of equity shares of the Holding Company including promoters, as on the record date, on a proportionate basis through the "tender offer" route at a price of ₹ 245 per share for an aggregate amount not exceeding ₹155. The Holding Company completed the Buy Back Process on June 24, 2021 and has complied with all the requisite formalities with SEBI and ROC During the year ended March 31, 2022 as per the requirement of the Holding Companies Act, 2013, an amount of ₹59.43 and ₹125.27 (Including tax on buy back of

reserve of ₹6.33 (representing the nominal value of the shares bought back) has been created as an apportionment from retained earnings. Consequent to such buy back, the paid-up equity share capital has reduced by ₹6.33. Further, transaction cost of buy back of shares of ₹1.72 has been reduced from retained earnings. The Group is engaged in providing security software solutions. The Chief Operating Decision Maker (CODM) reviews the information pertaining to revenue of each of the target customer group (segments) viz. retail, enterprise & government and mobile. However, based on similarity of activities/products, risk and reward structure, organisation structure and internal reporting systems, the Group has structured its operations into one operating segment viz. anti-virus and as such there is no

₹36.03) has been utilised from securities premium and retained earnings respectively. In accordance with section 69 of the Companies Act, 2013, capital redemption

separate reportable operating segment as defined by Ind AS 108 "Operating segments" Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with the current period's classification / disclosure.

Kailash Katkar

**Date:** October 19, 2022 Managing Director & Chief Executive Officer